### ROSELABS FINANCE LIMITED

### October 14, 2022

To, BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Fort, Mumbai 400 001

Scrip Code - 531324

Dear Sir,

### Sub: Newspaper Advertisement- Results for the quarter ended September 30, 2022

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose copies of newspaper advertisement of the unaudited financial results for the quarter ended September 30, 2022 as published in the following newspapers:

- 1. Financial Express
- 2. Mumbai Lakshadeep

This intimation is also being uploaded on the Company's website at www.roselabsfinancelimited.in

You are requested to inform your members accordingly.

Thanking you,

Yours truly, For Roselabs Finance Limited


Abhijeet Shinde Company Secretary Membership No. A33077

Encl: A/a

**FINANCIAL EXPRESS** 

## WHY IS THE INDIA-UK TRADE **DEAL IN JEOPARDY?**

Trade talks between India and the UK are in serious trouble after British home secretary Suella Braverman said last week Indian immigrants were overstaying their visas; easing immigration is part of the FTA



### What are Braverman's concerns?

Braverman has concerns about an open borders migration policy with India because she feels that is not what people voted for with Brexit. An agreement with India last year, by her predecessor Priti Patel, to "encourage and facilitate better cooperation" on people who over-

stay their visas "has not necessarily worked very well", she said. Braverman said she campaigned to leave the EU because "in part I wanted migration to fall". She added: "We're pretty much at the same (migration) level as pre-Brexit." She said she intends to use "levers" put in place by Patel and former UK PM Boris Johnson to "control who we want to come to the country".

**British home** secretary Suella Braverman fears a rise in migration when Indians are already the largest group of visa overstayers

### **STICKING POINTS**

■ While the perception is that Braverman is on a collision course with British PM, who is keen to clinch FTA by the Diwali deadline. reports indicates that both are aligned on the issue of migration

■ UK seeks a deal with template of Comprehensive and Progressive Agreement for **Trans-Pacific** Partnership in mind

■ India would be happy with a mini-FTA, which could be a precursor for a comprehensive trade agreement later on

### What do the statistics say?

The UK home office statistics show 20,706 Indians overstayed their visas in 2020, higher than people from any other nation. A Migration and Mobility Partnership signed by Braverman's predecessor at the Home Office, Priti Patel, and Union External Affairs Minister S Jaishankar in May last year. The agreement allows up to 3,000 Indians between the ages of 18 and 30 to live and work in the UK for two years annually.

### Will Braverman convince the Cabinet to stall the FTA?

Political observers say both Patel and Braverman pander to the Conservative Party's 80,000 largely right-wing members who elect the leader. Media reports note that some other cabinet ministers spoke up at the Party'conference last week and may be open to

opposing PM Liz Truss on the issue of immigration, though Braverman, they point out is the most vocal.

### Apart from open doors, what are the other stumbling blocks?

be tariff cuts on

The sticky areas will

goods like cars and whisky and market access in areas such as digital and data localisation. The UK also wants its firms to be allowed to have greater access to public sector contracts and access to legal services. India has been pushing for greater access to the UK market in key services sectors like IT/ITES, nursing, education, healthcare, including AYUSH and audio-visual

services.

### COMBINED CAPEX OF ₹91,500 CR IN APRIL-JULY

# 13 large states may miss FY23 capex target: lcra

**FE BUREAU** New Delhi, October 13


THIRTEEN LARGE STATES have a massive fiscal space of ₹7.4 trillion for capital spending in FY23, 81% higher than their capex of ₹4.1 trillion in FY22 and 29% higher than their FY23 budget estimate (BE) of ₹5.8 trillion, rating agency Icra said in a new report.

However, given the slow start to capex in the initial months, these states could end up with capital expenditure 7% less than ₹5.8 trillion budgeted for FY23, it said. These states incurred com-

bined capex of ₹91,500 crore in April-July 2022 – which was just 16% of the FY23 BE. Icra's fiscal space assessment is based on the funds that are likely to be available from the unconditional market borrowings of 3.5% of gross state domestic product (GSDP) allowed by the Centre, the interest-free capex loan being given by the Centre, and the additional power sector reform-related borrowings (0.5% of GSDP). Of course, the estimate is after factoring in the revenue deficits estimated by Icra and the likely adjustment of off-budget borrow-

ings of FY22. "While the availability of funds doesn't appear to be a constraint in FY23, the actual outgo incurred by these state governments in the early months of this fiscal has been rather muted. The state governments' ability to ramp up execution, relative to the ₹4.1 trillion that was incurred in FY22, will crucially affect whether the actual outcome turns out to be meaningfully higher than the budgeted ₹5.8 trillion," Icra chief economist Aditi Nayar said. Icra's analysis covers 13 states, namely,

**CAPEX PROSPECTS OF** 



Andhra Pradesh, Gujarat, Harvana, Karnataka, Kerala, Madhya Pradesh, Maharashtra, Punjab, Rajasthan, Tamil Nadu, Telangana, Uttar Pradesh and West Bengal. The combined GSDP (at current prices) of these states is nearly 85% of India's GDP (at current prices) in FY21. The Centre has budgeted for a capex of ₹7.5 trillion in FY23, which includes 50-year tenure ₹1 trillion

interest-free loans to the state governments for capital spending. However, the Centre would be adjusting the incremental offbudget borrowings raised by the state governments in

(NBC), ing during FY23-FY26. Icra estimated that the combined revenue deficit of these 13 states at ₹2.1 trillion,

(This is an advertisement for information purpose and not a prospectus announcement)

PUBLIC ISSUE OF SECURED REDEEMABLE NON-CONVERTIBLE DEBENTURES of base issue size of ₹75 crs

with an option to retain oversubscription up to ₹225 crs aggregating up to Tranche-III issue limit of ₹300 crs ®

FY22, from

their net bor-

rowing ceil-

higher than ₹1.8 trillion each in FY23 BE and in FY22. While tax devolution as well as the goods and services tax (GST) compensation grants are likely to exceed the amount budgeted by the states in the sample in FY23, this will not fully offset the estimated shortfall in other revenues and the projected higher-than-budgeted

revenue expenditure in the

current fiscal.

"We assess that Andhra Pradesh, Gujarat, Karnataka, Madhya Pradesh, Maharashtra, Tamil Nadu, Uttar Pradesh, and West Bengal (Sub-set A) will have adequate resources to fully fund or exceed their budgeted capex for FY23. However, the fiscal space

available for Haryana, Rajasthan, Kerala, Punjab, and Telangana (Sub-set B) appears to trail the capex budgeted for FY23, by a varying extent, suggesting that additional revenue mobilisation and/or expenditure efficiency measures may need to be found to boost capex," Nayar added. Based on the projected capex of ₹5.4 trillion, the rating agency estimates the sample's aggregate fiscal deficit for the current fiscal at ₹7.5 trillion, higher than the ₹7.3 trillion in FY23BE and ₹5.9 trillion in FY2022 PA.

www.muthootfinance.com

### ROSELABS FINANCE LIMITED

Regd. Office: 412, Floor- 4, 17G., Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001

30TH SEPTEMBER, 2022

( ₹ in Lakhs) Particulars uarter ended 30-Sep-22 30-Sep-22 30-Sep-21 Total Income from Operations Net Profit/(Loss) for the period before Tax (39.00)(before Tax, Exceptional and / or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before Tax (39.00)(43.59)(after Exceptional and / or Extraordinary items (8.69)Net Profit/(Loss) for the period after Tax (39.00)(43.59)(8.69)(after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)] (39.00)(43.59)(8.69)1,000.00 1,000.00 1,000.00 Equity share capital (Face Value of ₹ 10 each) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in

the Audited Balance Sheet of the previous year (1,631.98) Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (not annualised for the guarter and half year ended) Basic and Diluted (0.44)(0.09)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. For and on behalf of the Board For Roselabs Finance Limited Sanjyot Rangnekar Director (DIN: 07128992) Place : Mumbai

# Heavy rains boost reservoirs' water levels

What has been New Delhi's response?

claimed New Delhi has initiated action in all

cases of its citizens overstaying their visas,

The Indian High Commission in the UK

PTI reported, adding India awaits

"demonstrable progress" on certain

commitments undertaken by the UK

government under the Migration and

Mobility Partnership signed in May last

year. New Delhi has said both nations should

"honour" the "understanding" with regards

Minister Liz Truss to distance herself publicly

to migration mobility. India wants Prime

from the remarks made by Braverman.

### **CURRENT WATER LEVELS IN RESERVOIRS**

Change (%)							
Regions	From last year	From 10-year average					
North	38			14			
East	7		-5				
West	11			27			
Central	3		3				
South	3			31			
All India	8			17			

Source: CWC, as on Oct 13, 2022

### SANDIP DAS New Delhi, October 13

143 major reservoirs in the country is up 8% on year, and 17% more than the last 10 years'average, the Central Water Commission (CWC) said in its latest report on Thursday. Higherwater levels in the key

THE AVERAGE WATER level in

reservoirs are because of 90% excess rainfall received during the 'post-monsoon' season from October 1 to 13, according to India Meteorological Department data. The northwest region has received 366% more rainfall than normal this

rabi or winter crops' sowing, higherwater levels would help in providing irrigation to farm land. About 48% of the agricultural land in the country is irrigated. Of 143 reservoirs whose water levels are monitored by the CWC, 112 are located in the west, central and southern regions, which have received more than normal rainfall in the southwest monsoon season (June-September).

Water reservoirs are filled with 159 billion cubic metres (BCM) of water, 90% of their combined capacity. A year ago, the water available in the reservoirs was 146 BCM, and the average of the last 10 years was 136 BCM, according to the latest CWC note.

"Current water level of reservoirs was 108% of the live storage of the corresponding period of last year and 117% of storage of the average of the last 10

Date: 14/10/2022

Place : Pune

years," the CWC stated.

Ahigherwatertable in reservoirs helps in meeting the requirement for irrigation through canal systems. Of these reservoirs, 46 generate hydropower with an installed capacity of more than 60 MW.

In terms of regional variations in water levels, 26 reservoirs of the central region — Uttar Pradesh, Uttarakhand, Madhya Pradesh and Chhattisgarh — and 39 reservoirs in the southern region — Andhra Pradesh, Telangana, Karnataka, Kerala and Tamil Nadu — have more water than last year and the average of the last 10 years. The water level of 21 reservoirs With the commencement of in the eastern region — Jharkhand, Odisha, West Bengal, Tripura, Nagaland and Bihar is higher than a year ago; but the currentwaterlevelislowerthan

the average of the last 10 years. In 46 reservoirs in the western region — Gujarat and Maharashtra — the water level now is higher than during the corresponding period last year, as well as the average storage of the last decade. Similarly, 10 reservoirs in the northern region, Himachal Pradesh, Punjab and Rajasthan, have more water at present compared to last year and last the 10 years' average.

India's monsoon rainfall was 6.5% higher than normal in the June-September season, as excessive precipitation in the central and southern areas offset deficits in the eastern and northern states. The met department on Thursday said that the southwest monsoon is still at the withdrawal stage.

### Head Office: 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Pune-05 Recruitment Notification Bank of Maharashtra, one of the Leading Listed Public Sector Banks having Head Office in Pune with more than 2053 PAN India Branch Network invites offline applications from the eligible candidates for the following posts. Name of the Post Scale No. of Posts Chief Risk Officer (Contract Basis) 01 Internal Ombudsman (Contract Basis) The candidate should apply through offline mode and application along with certificate/s should be sent to Head Office, HRM Department on or before 27/10/2022. Further details are available on Bank's website https://www.bankofmaharashtra.in.



General Manager, HRM

### AUTOMOBILE CORPORATION OF GOA LIMITED

CIN: L35911GA1980PLC000400 Registered Office: Honda, Sattari, Goa - 403 530 Tel: (+91) 832 2383003, Fax: (+91) 832 2383062, Email: sectl@acglgoa.com Website: www.acglgoa.com

### NOTICE

[For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account]

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("Rules"), equity shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more are required

to be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF"). Adhering to the said Rules, the Company on October 12, 2022 has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid Rules for taking appropriate action. The requisite details of the concerned shareholders are also available on the Company's website i.e. www.acqlgoa.com under "Investors-IEPF"

In this connection, please note the following:

a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The original share certificate(s) which stand registered in your names and held by you will stand automatically cancelled.

b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the shares liable for transfer to the IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by March 3, 2023 the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend(s)/equity shares to the IEPF without any further notice. Please note that the concerned shareholders can claim both, the unclaimed dividend amount and the shares from the IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, by making an application in form IEPF-5 and sending the physical copy of the same, duly signed (as per the specimen signature recorded with the Company), along with requisite documents enumerated in the form IEPF-5 to the Company. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to IEPF pursuant to the said Rules.

In case the shareholders have any queries, they may contact either the Company at the Registered Office or the Company's Registrar & Share Transfer Agent - TSR Consultants Private Limited, Unit: Automobile Corporation of Goa Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083; Tel: +91-22-66568484; Fax: +91-22-66568494; Email: csg-unit@tcplindia.co.in

For Automobile Corporation of Goa Limited

Place: Honda, Goa Date: October 13, 2022

Sanu Kapoor Company Secretary

# **GROW YOUR** INVESTMENT **SAFELY**

Date: 13-Oct-22

Interest Payment Option 60 Months Interest 24 Months 36 Months Coupon % p.a. Payment Coupon % p.a. Coupon % p.a. 7.50 7.75 8.00 Annual 7.75 7.50 Monthly On Maturity Payment Option

**MULTIPLE OPTIONS** <sup>(5)</sup>

Investment @ 36 Months 60 Months Amount (₹ Maturity Value (₹) Maturity Value (₹) 1,00,000 1,25,098 1,46,933

ISSUE OPEN®

**ISSUE CLOSES ON OCTOBER 28, 2022** Investors to note that the payment of application amount is only

through ASBA mode. No cash/cheque is accepted for the issue. Payment through UPI Mode available up to Rs. 5 Lakhs' CREDIT RATING FOR THE ISSUE

**EARN ATTRACTIVE INTEREST RATE** 

HIGH DEGREE OF SAFETY

\*T&C apply

"[ICRA] AA+(Stable)" by ICRA denoting "High degree of safety regarding timely servicing of financial obligations and carry very low credit risk."

To know the nearest Muthoot Finance branch, visit muthootfinance.com/contact/branch-locator.

Call: 1800 313 1212 or visit your nearest branch



Muthoot Finance Limited ("Company") is proposing, subject to market conditions and other considerations, to make a public issue of secured redeemable non-convertible debentures and has filed a Shelf Prospectus dated March 30\*, 2022 and Tranche III Prospectus dated September 29\*, 2022 ("Prospectus") with the Registrar of Companies, Kerala and Lakshadweep ("ROC"), SEBI and BSE Limited. The Prospectus is available on the website of SEBI at www.akgroup.co.in. All investors proposing to participate in the Issue should invest only on the basis of the information contained in the Prospectus (including the risk factors therein). The For detailed terms and conditions, interest rates and other details on all options, please refer to the Prospectus. @ Tranche III Issue Opens on October 61, 2022 and closes on October 281, 2022. For early closure/extension of the Tranche III Issue, please refer to the section titled "Issue Related Information" on page 119 of the Tranche III Prospectus. 

Effective yield per annum on Option V (Interest payable annually- Tenor - 60 months) for Category III and IV investors: © Coupon and maturity value mentioned is for Category III and IV investors. @ Minimum application amount would be Rs.10,000/- for all options either taken individually or collectively. It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Prospectus has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the Disclaimer Clause of the BSE Limited.

Muthoot Finance Limited; CIN: L65910KL1997PLC011300; Reg. Office: 2nd Floor, Muthoot Chambers, Opposite Saritha Theatre Complex, Banerji Road, Kochi 682 018, India. Tel: (+91 484) 239 4712, Fax: (+91 484) 239 6506, Email: ncd@muthootgroup.com

financialexp.epap.in

### राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा न्यासाचा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुरस्कृत-आयएनव्हीआयटी) परिवर्तनीय रोख्यांच्या (एमसीडी) विक्रीचा प्रस्ताव १७ ऑक्टोबर २०२२ रोजी खुला होणार



मुंबई, १३ ऑक्टोबर २०२२ राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा न्यास नियमावलीअंतर्गत आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (भारत सरकार आधिन गुणांकन अपरिवर्तनीय सादर केला आहे. ज्यात रूपये सुरक्षित गुणांकन प्राप्त, नोंदणीकृत आणि विमोचनिय अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) (तीन स्वतंत्र प्राप्त झाले आहे. हर-तांतरणीय आणि विमोचनीय प्राथमिक भाग - एसटीआरपीपी) एसटीआरपीपीची सार्वजनिक विक्री ज्यात एसटीआरपीपी-ए रू. ३०० /- दर्शनी मूल्य, एसटीआरपीपी-एसटीआरपीपी-सी दर्शनी मूल्य समाविष्ट आहेत. करण्याचा पर्याय असेल.

सदर विक्रीचे एकूण आकार मान रू. ७५० कोटी आहे. ज्यात रु. ७५० कोटीपर्यंत अतिरिक्त विक्री स्वीकारण्याचा पर्ययात असेल ज्यातून प्रस्तावित विक्रीचे एकूण मूल्य रू. १५०० कोटी असेल. या राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा एनसीडींचा ७.९% कुपन रेट अर्ध-सुरक्षित, वार्षिक तत्त्वावर देय असेल आणि सर्व श्रेणीत प्रभावी उत्पन्न प्रति वर्ष ८.०५% असेल. सदर कर्जरोख्यांची (एनसीडी) सार्वजनिक विक्रीसाठी नोंदणी बीएसई आणि एनएसईवर प्रस्ताव दिनांक ११ ऑक्टोबर करणे प्रस्तावित आहे तर बीएसई २०२२ रोजी सादर उद्देशपत्रिकेद्वारे हा या विक्रीसाठी निर्देशित स्टॉक एक्सचेंज असेल. या एनसीडीजना १००० दर्शनी मूल्य असलेल्या केअर रेटिंगकडून केअर एएए/स्टेबर आणि इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चतर्फे आयएनडी / स्टेबल असे गुणांकन

किमान रू. १०००० (किमान ९० एनसीडी)साठी अर्ज करता येईल आणि त्यानंतर रू. १,००० ( एनसीडी)च्या पटीत अर्ज करता येईल. वाटप करण्यात आलेल्या बी दर्शनी मूल्य रू. ३००/- आणि प्रत्येक एनसीडीत गुंतवणूकदारांना ३ एसटीआरपी देण्यात येतील. ज्यांचे रू. ४००/- असे एसटीआरपीपी आयएसआयएन हे वेगळे असतील एनसीडीची आणि नोंदणीनंतर त्यांची वक्तक्तिक विक्री सोमवार १७ ऑक्टोबर २०२२ विक्री करता येऊ शकेल. एनसीडीज पासून सुरू होईल आणि सोमवार ७ एसटीआरपीपी ए, एसटीआरपीपी नोव्हेंबर २०२२ रोजी समाप्त होईल बी आणि एसटीआरपीपीसीच्या पण त्याआधीही विक्री समाप्त रूपात जारी करण्यात येतील ज्यांचा कालावधी अनुक्रमे १३ वर्ष, १८ वर्ष

### सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत सोलापुरात येणार

सोलापूर , दि.१३ : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत हे रविवारी सोलापुरात येणार आहेत. त्या दिवशी हुतात्मा रमृती मंदिरात महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या वतीने आयोजित वकिलांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपणकर दत्ता व न्यायाधीश पी. बी. वरळे, एम. एस. कर्णिक, पृथ्वीराज चव्हाण, एन. जे. जमादार, विनय जोशी यांच्यासह बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांची प्रमुख उपस्थिती असेल. महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. मिलिंद थोबडे यांच्या पुढाकारातून दिग्गजांच्या उपस्थितीत सोलापुरात वकिलांची राज्यस्तरीय परिषद होत आहे.

दरम्यान, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ड. नीलेश ठोकडे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ २७ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे.

दिनांक: १३.१०.२०२२

त्यामुळे आता पुढील ानवडण्काच्या अनुषगान नियोजन करण्यात आले आहे. ९ नोट्हेंबर रोजी बार असोसिएशनसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय ठरला असून, १८ ऑक्टोबरपासून सदस्य वकिलांकडून वर्गणी गोळा करण्यास प्रारंभ

होणार आहे.

### LOSS OF SHARE CERTIFICATE

I Geeta Ajit Parche - Flat No. A-104, Penta Galaxy Co-operative Housing Society Ltd. Antop hill, Mumbai – 400 037 having its Registration No. MUM/SRA/HSG/TC/10708 dtd. 20.09.2003 and holding its Share Certificate No.18 have been lost by me hence request to issue me duplicate copy of the above Share Certificate.

### रोझलॅब्स फायनान्स लिमिटेड

मुंबई-४००००१. दुरध्वनीः९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:९१-२२-२३०२४४२०, roselabsfinancelimited.in, ई-मेलःroselabsfinance@lodl

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल				
			(रु. लाखात)	
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२ अलेखापरिक्षीत	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२२ अलेखापरिक्षीत	संपलेली तिमाही ३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(39.00)	(४३.५९)	(८.६९)	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(39.00)	(४३.५९)	(८.६९)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(39.00)	(४३.५९)	(८.६९)	
कालावधीकारिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकारिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(39.00)	(४३.५९)	(८.६९)	
समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)	१०००.००	१०००.००	१०००.००	
राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार		(१६३१.९८)		
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	(98.0)	(88.0)	(0.79)	

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्वलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नसार स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.roselabsfinancelimited.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

डीआयएन:०७१२८९९२

संचालक मंडळाच्या वतीने व करित रोझलॅब्स फायनान्स लिमिटेडकरित सही/- संज्योत रांगणेक

### PUBLIC NOTICE

I am concerned for my client, Yasmin Iqba Shaikh residing at 23/D, 301, 3<sup>rd</sup> Floor, MHADA Mumbai-400076 has preferred a Miscellaneou Application for Issuance of Death Certificate of Mukhtar Hussain U/s. 13 (3) of the Birth & Deatl Act, 1999, Before the Hon'ble Metropolitar Magistrate 66<sup>th</sup> Court, at Andheri, Mumbai, C.C No 1764/N/2022. That the Applicant's Mothe died on 26-05-2020 and the matter is kept on 15 November 2022, If anyone has any objection upon the Date of Death or on the Application, may kindly contact the Registrar of the Hon'ble Metropolitan Magistrate, 66th Court at Andhe Mumbai on or before 15<sup>th</sup> November 2022.

Adv. Moinuddin M. Khan (Advocate for Applica Date: 13/10/2022

### जाहीर सूचना

आणि २५ वर्ष असा असेल. व्याज

प्राप्त करण्यासाठी विविध पर्याय

ए. के. कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड,

लिमिटेड, एसबीआय कॅपिटल मार्केट

लिमिटेड आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट

ॲडव्हायझर्स हे प्रस्तावाचे लीड

मॅनेजर आहेत. केअर रेटिंग लिमि

टेड आणि इंडिया रेटिंग अँड रिसर्च

प्रायव्हेट लिमिटेड या पत गुणांकन

संस्था आहेत. केफिन टेक्नॉलॉजी हे

PUBLIC NOTICE

On behalf of my client: Mrs. Jamila Ghouse

Pasha Khan, resident of Mira Road, to notify

public at large that, her son: Mr. Amia

Ghouse Pasha Khan, died in the month o February 2017. That, the daughter-inlav

wife of deceased son) Smt. Famida Amjac

Khan, have admitted her two children (1

Abrar Amjad Khan, age 9 yrs & (2) Iqra

Amjad Khan, age 12 yrs, into an Orphar Home, at Malad, Mumbai, and one son

Yasin Amjad Khan, age 14 yrs is residing

with my client at the above given address. It is

also hereby notify to public that, **Smt. Famid**a

Amjad Khan, is not staying/residing with my

client at the above address, as she has

separate herself since from the month of July

2022. If any person is dealing in any matter o

inancial / monetary in whatsoever kind o

nature then, my client and/or any of my client's relative should not be held liable

esponsible or answerable. For any querie

plz contact Mrs. Jamila Ghouse Pasha Khan

Advocate High Court (Mumbai) E/20, Kurnal Shopping Centre,Naya Nagar,

हरविले आहे

संजय लक्ष्मन गायकवाड यांच्या

नावी असलेली राधाकृष्ण अपार्टमेंट

येथे असलेली सदनिका याचे विरार

दुय्यम निबंधक कार्यालय येथे

नोंदणी असलेले दस्त क्रं

८६५७/२०२्१ चे मुळ कागदपत्र

गहाळ झाले आहे. तरी कुणाला

सापडल्यास प्लॉट क्र. रुम क्रं. ८-५-

९ चाळ नंबर २, गौतम माता नगर,

बी डी खेर मार्ग, वरळी नाका , मुंबई

Notice hereby given that certificate(s) in

of the M/s CERA SANITARYWARE

LIMITED ('Company') have been lost and

the holder(s) of the said shares, Mr. Kailash

Have applied to the Company for issue of

Duplicate share certificate(s) in lieu of the

Original Share Certificate No. 3194 and

Distictive No. 3397754 - 3397853

belonging to Folio No.00002034 Any

person having claims/objections in the said

shares, should communicate to the

Company at the Registered Office of the

Company within 15 days from the date of

publication of this notice, failing which the

Company shall proceed to issue Duplicate

जाहीर सूचना

माझे अशील **श्री. अरिहंत कुमार भंवर जैन** 

व श्रीमती खुशबु अरिहंत जैन हे फ्लॅट

क्र.१०१, सुयष हाईटस्, सेजल डेव्हलपर-

खारघर, प्लॉॅंट क्र.३६, सेक्टर-१८, खारघर,

रायगड, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ७६२ चौ.फु.

कार्पेट क्षेत्र (सदर मालमत्ता) यांच्याद्वारे येथे

सूचना देण्यात येत आहे की, **श्री. सन्यम** 

सेठी, विक्रेता आणि श्री. अरिहंत कुमार

जैन व श्रीमती खुशबु जैन, खरेदीदार यांच्या

दरम्यान झालेला अनुक्रमांक २०९३/२०१४

अंतर्गत पनवेल येथील हमी

उपनिबंधकांकडील नोंदणीकृत दिनांक

२४.०४.२०१४ रोजीचे मुळ अभिहस्तांकन

करारनामा तसेच नोंदणी रक्कम जमा केल्याची मुळ पावती व इंडेक्स २ हे हरवले आहे

आणि सापडलेले नाही, त्यांनी कर्ज

मंज्रीसाठी येस बँक लिमिटेडकडे अर्ज केला

जर कोणा व्यक्तीस सदर मुळ अभिहस्तांकन

करारनामा किंवा अधिकार दस्तावेज

सापडल्यास खालील स्वाक्षरीकर्त्याकडे

कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँकेस,

वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेबाबत वारसाहक्क, शेअर, विक्री, अदलाबदल, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास किंवा वर नमुद केलेले मुळ अभिहस्तांकन करारनामा, रक्कम जमा केल्याच्या पावत्या आणि इंडेक्स २ ताब्यात असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालय पत्त्यावर सर्व आवश्यक दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत कळवावेत. अन्यथा माझे अशिलाच्या नावे अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय तारण केले जाईल आणि दावा त्याग केले आहेत असे

सही/-

Date: 13 October 2022

वकील, विकास पी. कांबळे

उच्च न्यायालय २/३१ महाराष्ट्र,

विक्रोळी पुर्व, मुंबई-४०००८३.

दिनांक:१२.१०.२०२२

शॉपिंग सेन्टर, कन्नमवार नगर-२

आहे.

तमजले जाईल.

ठिकाण: मंबई

Khandelwal and Mrs Reena Khandelwal

येथे संपर्क करावा

Date: 14/10/202

Mira Road (East) Dist. Thane-401107

9930938892

Place: Mira Road

प्रस्तावाचे रजिस्ट्रार आहेत.

जे. एम. फायनाशियल लिमिटेड,

सिक्युरिटीज

उपलब्ध असतील.

आयसीआयसीआय

येथे सर्वसाधारणपणे सचना दिली जाते की. माझे अशित ब्री.मिलिंद अनंत घाग यांनी फ्लॅट क्र.डी-२१७ क्षेत्रफट सुमारे ४२५ चौ.फू. कारपेट क्षेत्र, धीरज पूजा को गॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतीती ऱ्या मजल्यावर हे विकला घेतला जे चिंचोली बंदर रोड ालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ येथे स्थित आहे. . iधकामित जमिन सीटीएस क्र. ११४७, ११४८, ११४९ १५१, ११५२, १२३०ए/१, १२५७, १२५८, १२५ ाव मालाड, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा तसे गिमती मिनू मुल्लीन्स आणि श्रीमती निकिता छतब गंच्याकडून विक्रीचा करारनामा दिनांक २९.०९.२०२ रोजी अ.क्र.बीआरएल-१/१३४६९/२०२२ अंतर्गत गेंदणीकत, भागप्रमाणपत्र क्र. १ समाविष्ट अनुक्रमांक ५९ ते ५९५ (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- प्रत्येकीचे (पाच) शेअर्स यासह, सदर फ्लॅट सर्व अधिभार, दावा ।गणीपासून मुक्त आहेत.

वरील सदर मालमत्ता मूळतः श्रीमती मालती आर. पटेत (खरेदीदार) यांनी मे. ब्लुस्टार रियाल्टर प्रा. लि 'विकासक) यांच्याकडन दि.२२.०४.१९९९ रोजीच्य विक्री करारनामा अ.क्र.पीबीडीआर-२/२०३६/१९९ दिनांक २९.०४.१९९९ अंतर्गत खरेदी केला.

तदर श्रीमती मालती आर. पटेल यांचे दिनां १०.०८.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात तिचे पती (मृत्यूपासून) श्री. रामप्रसाद पटेत (दि.१९.१०.२००६ रोजी निधन झाले), मुलगा श्री. मनु भार. पटेल (१५.१०.२०२१ रोजी निधन झाले) आणि मुली (मृत्यूपासून) श्रीमती कल्याणी रामप्रसाद पटेल २९.०६.१९९८ रोजी निधन झाले), श्रीमती मिनू मुलिन गणि श्रीमती निकिता छतबार या एकमेव कायदेशी ग्रारसदार आणि प्रतिनिधी आहेत.

नर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागासंदभ बारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक रवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, ताबा किंवा अधिभ केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिक मसल्यास त्यांनी सर्व मुळ दस्तावेजांसह लेखी स्वरूपा खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय सी-२४/३३ गकर्ली सष्टी कोहौसोलि.. म्हाडा रोड क्र.३. लोखंडवाल टाऊनशिप, आकुर्ली रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई ००१०१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५** देवसात कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्या भाणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

आज दिनांकीत १४ ऑक्टोबर, २०२२

दयाशंकर यादव वकील उच्च न्यायालय

श्री. बिनोद कुमार हे वॅलेन्सीया को-ऑपरेटिव हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता-हिरानंदार्न गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सदर सोसायटीच्या इमारतीमधील म्लॅट/टेनामेन्ट क्र.बी-६०३बी चे धारक आहेत. यांचे १९ मे, २०१९ रोजी कोणतेही नामांकन करता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधी मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. व देलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झारे नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधा प्तोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गान <sub>त्र्यवहार</sub> करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास हाही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर प्रोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दाः निरीक्षणाकरिता मोमायरीचे कार्यालय/मोमायरीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित वॅलेन्सीया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि सचिव

दिनांक: १४.१०.२०२२

Notice is hereby given to the Public i general at large to investigation the title of SMT. MASCARENHAS LIDWINAJOYCE (Seller) Owner of KL-5/05/11 SECTOR-3E, KALAMBOLI, NAVI MUMBAI and owner or Whereas the SALE DEED executed between SMT. MASCARENHAS LIDWINA JOYCE (Seller) and MR RAO JAYANT VASUDEO (Purchaser) Whereas MR. RAO JAYAN VASUDEO already purchased the above said room from SMT. MASCARENHAS LIDWINA JOYCE

misplaced has been misplaced / not traceable. The document details are as

CONVEYANCE DEED BETWEEN SMT MASCARENHAS LIDWINA JOYCI AND MR. RAO JAYANT VASUDEC ON DATED 05.03.1999

2) RECEIPT OF SALE DEED AMOUNT OF RS.2990/- ON DATED 06.03.1999. 3) OCCUPANCY CERTIFICATI ISSUED BY CIDCO ON DATED 22.04.1999.

4) TRANSFER CERTIFICATE ISSUED

BY CIDCO ON DATED 23.09.1999. Any Person / party, judicial, quas judicial authority, financial institution bank having any kind of objectior otherwise of whatsoever nature ir respect of the said Room and Lost Misplaced documents or title mentioned hereinabove and any other kind of claim of whatsoever nature in respect of the said property by way of Sale, Exchange, mortgage, gif inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at address mentioned below together with documentary evidence within **FIFTEEN DAYS** from the date o Publication of the notice, failing which any such claim in shall be deemed to have been waived and / or abandoned and thereafter no complaint , objection shall be entertained and the same shall be null and void

Dated this 13TH day of OCTOBER,

### **PUBLIC NOTICE** TAKE NOTICE THAT, I am

investigating the unencumbered right, title and interest of Mr. Kantilal P. Somaiya, who was sole and single owner of a residential Flat i.e. Flat No 3A, Ground Floor, D wing, The Andheri Minal Co-operative Housing Society Limited, Old Nagardas Road, Andheri East, Mumbai 400069, admeasuring 296 square feet carpet area i.e. 355.2 square feet built-up area i.e. 33.01 square meters builtup area, (hereinafter referred to as "the said Flat").

It is informed to me that 1) Article of Agreement dated 30th December, 1986 from M/s Goya Builders Pvt.Ltd. in favour of Daksha Bharat Doshi 2) Agreement for Sale / Transfer dated 29<sup>th</sup>May, 1995 from Mrs. Daksha Bharat Doshi in favou of Mr. Kantilal Popatlal Somaiya are lost or misplaced for which Mi Vipul Kantilal Somaiya has lodged Police N.C./F.I.R. in Lost Property Register bearing Entry No 38559/2022, Dated. 12/10/2022 with Andheri Police Station Andheri East, Mumbai 400069.

All persons having or claiming and right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease lien, release, charge, trust mortgage, maintenance, easemen or otherwise howspever and/or against the owner are hereby required to make the same knowr in writing to the undersigned supported with the original documents at A/54. Kanvakumari CHSL, Sir M V Road, Andheri East, Mumbai 400069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such person(s) shall be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mumbai. Date :14th October, 2022. Sd/

SMEET VIJAY SHAH, Advocate High Court. Registration No. MAH/5683/2021.

राहणार ज्याचा पत्ता ११२/१२० गॉड गिफ्ट टावर को. ऑप. हौस. सो. लि., फ्लैट नं.२०४, एन.एम् जोशी मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१ ह्या सोसायटीच्या सदस्य होत्या आणि सोसायटीच्य इमारतीमधील फ्लैट क्र.२०४ चे धारक होत्या तिचा मृत्यु दि.०९ /०२/२०१८ रोजी कोणत्यार्ह नामनिर्देशनाशिवाय झाला.तिच्या पश्चात तीचे कायदेशीर वारस म्हणून दोन मुलुगे १) श्री गणेश शंकर जळगावकर वय ५० वर्षे २) श्री किशोर शंकर जळगावकर, वय ४८ वर्षे आहेत. तिच्य ग्रधात् सदर फ्लैट हा दोन्ही मुलाच्या नांवे झालेल आहे. या द्वारे सोसायटीच्या भागभांडवल/मिळक मधील मयत सभासदाचे सदर शेयर्स आपि हितसंबधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काह दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्य against the Sale Agreement.
But the following documents प्रसिद्धीपासून ७ दिवसाच्या आत खालील पन्याव गठवावेत. सोसायटीच्या भांडवल/मिळकती मधील नयत सभासदाच्या सदर शेयर्स आणि हितसंबंधाच्य इस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या 1) DEED OF APARTMENT AND नाक्षेपांच्या पुष्ठयर्थ अशी कागदपत्रे आणि इत पुराव्यांच्या प्रतीसह मागवित आहे. वर दिलेल्य . मुदतीत जर दावे आक्षेप प्राप्त झाले नाहीत त ग्यत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकर नधील सदर शेयर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्य उपविधितील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यार

> ठिकाण : भारताता .... दिनांक:१४.१०.२०२२ वकील, उच्च न्यायालय मुंबर २००० नोम मो हि शॉप क्र.५, रचना को. ऑप. हौस.सॉ.ि पांचाळ नगर, नालासोपारा (पश्चिम),ता. वसई

नोसायटी मोकळी असेल.

म्तर्गतासी श्रीमती पार्वती शंकर जळगावकर हा

PUBLIC NOTICE ) MR. FARZANDALI AZAMATALI ANSAR & 2) MR. TAHIR ALI AZMAT ALI ANSARI a z) wkr. IARIK ALI ALZMAT ALI ANSAR a members of Ajay Mittal Industrial Premises Co-Op. Soc. Ltd., and joint owners, of Gala No. 22, 1° Floor, B-Wing, Ajay Mittal Industrial Premises Co-Op. Soc. Ltd., constructed on the plot bearing C.T.S. No.87 of Village-Marol, Taluka-Andheri situated at Andheri Kurta Road, Adabasi (Foct.) Murphis 400, 650, asid ndheri (East) Mumbai- 400 059 an 1) MR. FARZANDALI AZAMATALI ANSAR expired on 07/05/1995 in Mumbai Manarashtr and **2) MR. TAHIR ALI AZMAT ALI ANSAR** he society hereby invites claims or objection from the heirs or other claimant/s or objections/ to the transfer of said Gala and interest of the deceased member in the property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with the copies of elevant proofs to support the claims/objection f no claim/objection received within the period prescribed above, the society shall be liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the bye-laws. In case of any claims objections kindly contact the Secretary and/o managing committee in the society office within prescribed period of 14 days and/or Millin prescribed period of 14 days said objection to under signed.
Dated this 14th day of October 2022.
For on behalf of

### For on behalf of MR. ZAKIR FARZAND ALI ANSARI

Legal Heir & Others FAKRE ALAM (Advocate High Court Off No.4, 1st Floor, Gomes Compound Beside Peninsulla Grand Hotel 90 Feet Road, Saki Naka, Mumbai-400072 Cell : 9892708636/ 8850984409

### जाहीर सूचना

श्री. रमेशचंद्र त्रिकमलाल मेहता यांचे ०४.०५.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमत नेधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती उर्वशी रेंकु घिया, (२) श्रीमती अमिशा केतन पारेख (३) श्रीमती मोनिका हिमांशु कोठारी, (४) श्रीमर्त वेरल योगेश मालविया हे मुक्तकर्ता आणि **श्रीमती** अर्चना रमेशचंद्र मेहता व श्री. मयांक रमेशचं मेहता हे लिंकवे अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह **हौसिंग सोसायटी लिमिटेड.** पत्ता- डॉ. चरतसिंग कॉलनी, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथील मयत मालकाचे सदर गॅरेजबाबत शेअर अधिकार व हितबाबत प्राप्तकर्ते आहेत

प्रोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील १/५वे अविभाजीत शेअर्सबाब नयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधा स्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधीत १ /५वे अविभाजीत शेअर्सबाबत मयत सभासदाच्य रोअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अर्श कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. जर सोसायटीच्य गांडवल/मिळकतीमधील १/५वे अविभाजी शे अर्सबाबत मयत सभासदाच्या शे अर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत द्मवेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या नागवेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता लिंकवे अपार्टमेंट को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. सही / -अध्यक्ष/सचिव

दिनांक: १४.१०.२०२२

### श्री. चंद्रकांत जनार्दन म्हात्रे. श्री. दिपक जगदीश म्हात्रे

श्री. हितेश जगदीश म्हात्रे, श्रीमती. वासंती जगदीश म्हात्रे, कुमारी. प्रचिती जतिन भोईर राहाणार- बोळींज नाका, विरार (प.) ता. वसई, जि. पालघर, ४०१३०३ हयांच्याकडून गांव मौजे बोळींज, तालुका वसई, जिल्ह . पालघर येथील सर्व्हे नं ४, हिस्सा न. ३, ६, ९, १२, १४ , सर्व्हे नं. ७, हिस्सा नं. २, १, ४, १०, सर्व्हे नं. १८, हिस्सा नं. ६ पै. आणि गांव मौने कोफराड, तानुक वसई, जिल्हा पालघर येथील सर्हे नं. ३३, हिस्सा नं १, ५, ७, सर्हे नं. ३४, हिस्सा नं. ५, सर्हे नं. ३५ हिस्सा नं. १३, ४, सर्हे नं. ३६, हिस्सा नं. २, ४, ५, १०, १२ आणि सर्हे नं. १०९, हिस्सा नं. २, ४ हय जमिन मिळकतीच्या प्रास्ताविक व्यवहारांस कोणाचीही होणत्याही प्रकारची हरकत असल्यांस, अथवा सद जिमनीवर किंवा तिच्या एखाद्या भागात विक्री अदलाबादल, गहाणखत, कुळागर, विश्वस्त, दावा वारमा ताबा डजर्मेटच्या अन्य वारमांचा हक्क किंव हेतसंबंध असल्यास तशी लेखी हरकत माझेकडे ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ (चौदा) दिवसांचे आंत योग्य त्या कागदपत्रांसहीत नोंदवावी. अन्यथा तस कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क नाही अथवा असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून सदर व्यवहार पूर्ण करण्यात येईल. उशिरा अथवा **ठागदपत्रांविना येणा-या हरकर्तीचा विचार** केला जाणा नाही, हयाची नोंद घ्यावी.

सहा/-ॲड. अर्चना पयेर, वकील, शॉप नं. ४,ग्रीन पार्क, रामाकृष्ण स्कुल समोर, बोळिंज, विरार (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर.

### PUBLIC NOTICE

1) MR. FARZANDALI AZAMATALI ANSARI & 2) MR. TAHIR ALI AZMAT ALI ANSARI, 8 2) MR. TAHIR ALI AZMAT ALI ANSARI, a members of Ajay Mittal Industrial Premises Co-Op. Soc. Ltd., and joint owners, of Gala No. 15, Ground Floor, A-Wing, Ajay Mittal Industrial Premises Co-Op. Soc. Ltd., constructed on the plot bearing C.T.S. No.87 of Village-Marol, Taluka-Andheri situated at Andheri Kurla Road, Andheri (East) Mumbai-400 059 and 1) MR. FARZANDALI AZAMATALI ANSARI, expired on 07/05/1995 in Mumbai Maharashtra and 2) MR. TAHIR AZAMATALI ANSARI, expired on 07/05/1995 in Mumbai Maharashtra and 2) MR. TAHIR ALI AZMAT ALI ANSARI expired on 24/03/2017 in Kanpur Uttar Pradesh. The society hereby invites claims or objections from the heirs or other claimant/s or objections to the transfer of said Gala and interest of the deceased member in the property of the society within a period of 14 days from the rupilication of this notice with the copies of publication of this notice, with the copies of elevant proofs to support the claims/objection relevant proofs to support the claims/objection, if no claim/objection received within the period prescribed above, the society shall be liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner provided under the bye-laws. In case of any claims / objections kindly contact the Secretary and/or managing committee in the society office within prescribed period of 14 days and/or said objection to under signed said objection to under signed.

Dated this 14<sup>th</sup> day of October 2022.

### For on behalf of MR. SHAKIR FARZAND ALI ANSARI

FAKRE ALAM (Advocate High Court Off No.4, 1st Floor, Gomes Compound, Beside Peninsulla Grand Hotel 90 Feet Road, Saki Naka, Mumbai-400072 Cell: 9892708636/8850984409

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients vi. Mrs. Neela Ashish Desai & Mr. Ashis lahendra Desai are intent to sell the Fla No. A - 7, 2nd Floor, Silver Oak Co operative Housing Society Limited, Bhai Lane, S. V. Road, Borivali [West], Mumbai 400 092 [said Flat] & Shares distinctive Nos. 36 to 40 [both inclusive] in respect of the Share Certificate No. 68 [said Shares originally holding by Mr. Mahendrakuma Liladhar Desai, Mrs. Urmila M. Desai Mr. Rajnikant Liladhar Desai. Mi Rajnikant Liladhar Desai expired on 25 08-2001 & his Wife - Mrs. Chandrik Rajnikant Desai also expired in the year 2016 leaving Mr. Samir Rajnikant Desai (Son], Mr. Rajesh Rajnikant Desai (Son) and Mr. Bankim Rajnikant Desai [Soi only legal heirs behind him and they have executed Affidavit Cum Declaration Dated 31/10/2007 and assigned their rights in the said Flat & said Shares in favour of Mr. Mahendrakumar Liladhar Desai. Mrs. Urmila M. Desai expired on 10-07-2005 eaving only Two [2] legal heirs viz. Mi Mahendrakumar Liladhar Desa Husband] & Mr. Ashish Mahendra Desa Son] behind her. Under an Agreement fo ale Dated 28-11-2007 regis Registration No. BDR - 6 - 9439 - 2007 Mr. Mahendrakumar Liladhar Desai, th Vendor therein the Agreement has sold the said Flat & said Shares to Mrs. Vaishal Sunil Mehta & Mr. Sunil Chandrakar Mehta, the Purchasers therein the

Our client is hereby inviting the clair against the shares in the said Flat & said Shares of Mrs. Urmila M. Desai & Mr Rajnikant Liladhar Desai. If any Persor Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien against the shares in the said Flat & said Shares may file such claims or objection with documents if any, within the period of 14 days from the date of this notice with locumentary proofs and legal claims to -M/s. Bhogale & Associates, Advocates nsultants, 1202, 12th Floor, Maa Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd. Ashokvan, Shiv Vallabh Road, Borival

[East], Mumbai – 400 066 f no claims or objections, as above, ar eceived within the stipulated period ou client shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having

peen waived, forfeited and / or annulled. M/s. Bhogale & Associates

Date: 14/10/2022

**आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.,** एक्सप्रेस झोन, ए विंग, १०वा मजला,

### ANAND RATHI पश्चिम द्रुतगती महामार्ग, ऑबेरॉय मॉलच्या एकदम समोर, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३. ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनतेस व विशेषतः कर्जदार आणि जामिनदारांना येथे सचना देण्यात येत आहे की. **आनंद** राठी ग्लोबल फायनान्स लिमिटेड (एआरजीएफएल) (प्रतिभत धनको) कडे तारण असलेले खालील अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्तेचा **एआरजीएफएल**च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **वास्तविक ताबा** घेतलेला आहे आणि या मालमत्तेची **दिनांक ७ जानेवारी, २०२०** रोजी देय एकूण रक्कम **रु.७,५२,९२,०२९.५०** (रुपये सात कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार एकोणतीस आणि पैसे पन्नास फक्त) तसेच खालील नमुद . कर्जदार/जामिनदारांकडून रक्कम मुक्ततेच्या तारखेपर्यंत पुढील करारदराने व्याज, इतर खर्च आणि शुल्क वसुलीकरिता जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर दिनांक ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी ई--लेलावाने विकी केली जार्डल

कर्जदाराचे नाव: १) राज आर्केडस् ॲण्ड एन्क्लेव्हज् प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय कंपनी कायदा १९५६ व २०१३ अंतर्गत स्थापन कंप्रनी आणि **सीआयएन क्र.:**यु४५२०२केए२००७पीटीसी०४१७८१. **नोंदणीकृत कार्यालय:** सी–१०१ १ला मजला, रत्नाकर, एकता भुमी क्लासिक समोर, महावीर नगर, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७.

<mark>संचालक/जामिनदाराचे नाव: (१) श्री. राजेश धानजी सावला, निवासी कार्यालय:</mark> क्र.१०२, अभिप्सा, कमल नेहरू क्रॉस रोड क्र.२, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. **(२) श्री. अश्विन मधुसुदन मिस्त्री, निवासी पत्ता:** ६०३, स्मृती अपार्ट., एम.जी. क्रॉस रोड क्र.४, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००८७, **(३) श्री. जयेश व्रजलाल रामी, निवासी पत्ता:** ५/५८, सेवाकुंज, कमला नेहरू क्रॉस रोड, फायर ब्रिगेडजवळ, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

खाली नमुद केलेली मालमत्ता ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी https://sarfaesi.auctiontiger.net वेबसाईटमार्फत कर्ज खाते क्रमांक: एआरजीएफएल/सीएफ/०२५ अंतर्गत दिनांक ७ जानेवारी, २०२० रोजी देय एकूण रक्कम रु.७,५२,९२,०२९.५० (रुपये सात कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार एकोणतीस आणि पैसे पन्नास फक्त) तसेच मुक्ततेच्या तारखेपर्यंत त्यावरील व्याज, इतर शुल्क व खर्च या रकमेच्या वसुलीकरिता ऑनलाईन ई-लिलावामार्फत विक्री केली जाईल.

### अनुसूची १ राज-शिव गंगा प्रकल्प अंतर्गत मालमत्ता

जमीन सीटीएस क्र.६ए (भाग), सर्व्हे क्र.२६३, गाव मालवणी, तालुका बोरिवली, बृ.मुं.मु.पा.चा पी/एन वॉर्ड, कांदिवली

(५.), मुबइ, नादणा जिल्हा व उपाजिल्हा			हा मुषइ व मुषइ उ	ननगर यथाल जामनावर बाघलल.	(क्षत्र चा.फु.)			
अ.क्र.	मजला	फ्लॅट क्र.	कार्पेट क्षेत्र	विक्रीयोग्य क्षेत्र (चौ.फु.)	आरक्षीत मुल्य (रु.)			
१	१८वा	१८०७	९०८.४७	१५६६	१,४३,४१,८६०/-			
2	१७वा	१७०७	९०८.४७	१५६६	१,४३,४१,८६०/-			
	एकूण				२,८६,८३,७२०/-			
आरक्षित	मुल्य		अनुसुची १	अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिटकरिता वरील तक्त्यात दिलेले				
इसारा र	<b>第</b> 甲		अनुसुची १ ग	अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिटबाबत आरक्षित मुल्याच्या १०%				
बोली व	ाढविणे रक्कम		अनुसुची १	अनुसुची १ मध्ये नमुद प्रत्येक युनिट/फ्लॅटकरिता प्रतिभूत धनकोद्वारे				
			मान्यप्रमाणे र	मान्यप्रमाणे रु.५,०००/- किंवा त्यापटीने				
अनुसुची १ मध्ये नमुद स्थावर मालमत्ता व अधिकार दस्तावेज निरीक्षणाकरिता तारीख व वेळ			ता (संपर्क श्री. व ई-मेल: ka cfsupport	अनुसुची १ - १ नोव्हेंबर, २०२२ (वेळ स.११.०० ते दु.२.००) (संपर्क श्री. कपिल देशमुख, दूर.:९६१९७६८७२७) ई–मेल: kapildeshmukh@rathi.com / cfsupport@rathi.com)				
		इरठे पुराव्यांस् हरण्याची तारी		२ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा.				
ऑनलाईन प्रस्ताव उघडण्याची ३ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.११.०० ते तारीख व वेळ दु.३.००								

टीप: इच्छुक बोलिदार/खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेबाबत सविस्तर नियम व अटीकरिता आनंद राठी समुहाच्य sme.rathi.com वेबसाईटला भेट द्यावी. सदर प्रकाशन हे वरील कर्जदार/जामिनदारांना सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८(६) व

९(१) अन्वये विहित १५ दिवसांची सूचना आहे. ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकार्र आनंद राठी ग्लोबल फायनान्स लि.

### AngelOne Angel One Limited

(formerly known as Angel Broking Limited)
CIN: L67120MH1996PLC101709
Regd. Office: G-1, Ackruif Trade Centre, MIDC, Road No-7, Andheri (E),
Mumbai - 400 093 Tel: (022) 68070100 | Fax: (022) 68070107
Corporate Office: 6th Floor, Ackruif Star, Central Road, MIDC, Andheri (E),
Mumbai-400 093. Tel: (022) 40003600 | Fax: (022) 39357699
Website: www.angelone.in | Email: investors@angelbroking.com

EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Six months Ended	Year Ended
		30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	31-Mar-22
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total revenue from operations	7,167.31	5,273.40	13,864.91	22,586.05
2	Profit before tax	2,856.85	1,793.73	5,283.22	8,367.11
3	Loss after tax from discontinued				
	operations	(0.62)	(0.62)	(1.22)	(2.51)
4	Profit for the period	2,135.55	1,341.97	3,950.60	6,248.05
5	Total Comprehensive Income for the				
	period	2,133.49	1,340.59	3,940.64	6,237.74
6	Equity Share capital				828.59
7	Other Equity				15,015.18
8	Earnings per equity share				
	(FV Rs. 10 each)				
	(not annualised for interim period)				
	Basic EPS from continuing operations	25.64	16.28	47.53	75.75
	Diluted EPS from continuing operations	25.09	15.99	46.49	74.47
	Basic EPS from discontinuing operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Diluted EPS from discontinuing				
	operations	(0.01)	(0.01)	(0.01)	(0.03)
	Basic EPS from total operations	25.64	16.27	47.51	75.72
	Diluted EPS from total operations	25.08	15.98	46.48	74.44
	Debt Equity Ratio			1.61 Times	0.79 Times
	Debt Coverage Service Ratio			14.09 Times	13.23 Times
	Interest Service Coverage Ratio			12.95 Times	12.65 Times

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Six months Ended	Year Ended
		30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	31-Mar-22
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1 2 3 4 5 6 7	Total revenue from operations Profit before tax Profit for the period Total Comprehensive Income for the period Equity Share capital Other Equity Earnings per equity share (FV Rs. 10 each)	7,128.04 2,836.08 2,120.98 2,118.97	5,226.54 1,770.00 1,324.73 1,323.44	13,778.02 5,223.90 3,904.24 3,894.59	22,376.67 8,230.47 6,148.67 6,138.82 828.59 14,627.07
	(not annualised for interim period) Basic EPS Diluted EPS	25.46 24.91	16.06 15.77	46.95 45.93	74.5 73.2

The above is an extract of the detailed format of unaudited consolidated and standalone financia esults for the quarter and six months ended on 30 September 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Require Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results for the guarter ended an half year ended on 30 September 2022 is available on the website of National Stock Exchange of India i.e. www.nseindia.com and Bombay Stock Exchange of India i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.angelone.in

Chairman and Managing Directo

	EXTRACT OF THE STATEMENT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2022 (Rs. in million)							
Sr. No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Six months Ended	Year Ended			
		30-Sep-22	30-Sep-21	30-Sep-22	31-Mar-22			
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total revenue from operations	7,128.04	5,226.54	13,778.02	22,376.67			
2	Profit before tax	2,836.08	1,770.00	5,223.90	8,230.47			
3	Profit for the period	2,120.98	1,324.73	3,904.24	6,148.67			
4	Total Comprehensive Income for the							
	period	2,118.97	1,323.44	3,894.59	6,138.82			
5	Equity Share capital				828.59			
6	Other Equity				14,627.07			
7	Earnings per equity share (FV Rs. 10 each)							
	(not annualised for interim period)	25.46	16.06	46.05	74.52			

(Formerly Known as Angel Broking Limited Sd Dinesh Thakka